

महाराष्ट्र शासन

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

शासन निर्णय क्रमांक: पवन-२०१०/प्र.क्र.४२२/ऊर्जा-७

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख: २१ ऑक्टोबर, २०१३.

प्रस्तावना :-

राज्यातील पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी झालेल्या जमीन खरेदीसंदर्भातील गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीने अहवाल तयार केला आहे. या समितीच्या अहवालानुसार पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन हस्तांतरणाच्या व्यवहाराविषयी विविध प्रकारच्या तक्रारी असून अशा प्रकल्पांबाबत प्रतिकूल वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत असे दिसून आले आहे की, प्रचलित कायद्यांमधील तरतुदीचे आणि शासनाकडील सुचनांचे काटेकोरपणे अनुपालन केल्यास तसेच तक्रारीचे त्वरीत निवारण केल्यास पवन ऊर्जा प्रकल्पविषयक अडचणी कमी करणे शक्य होईल. त्यासाठी जिल्हा व उपविभाग स्तरावर तक्रारींचे निवारण करून प्रकल्प विकास/प्रकल्पधारक व जनतेमध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हा व उपविभाग स्तरावर समिती स्थापन करण्याबाबत त्रिसदस्यीय समितीने शिफारस केली आहे. सदर शिफारशीस अनुसरून जिल्हा स्तरीय व उपविभाग स्तरीय समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीस चालना देण्यासाठी तसेच शासनाचे विविध विभाग, जमीन मालक/ शेतकरी व प्रकल्प विकासक/प्रकल्पधारक यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली “पवन ऊर्जा प्रकल्प-जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती” आणि महसूल उपविभाग स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली “पवन ऊर्जा प्रकल्प-उपविभाग स्तरीय समन्वय समिती” स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

(१) जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली “पवन ऊर्जा प्रकल्प - जिल्हा स्तरीय संनियंत्रण समिती” ची रचना पुढीलप्रमाणे राहिल:-

“पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हा स्तरीय संनियंत्रण समिती”

१. जिल्हाधिकारी	अध्यक्ष
२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद	सदस्य
३. जिल्हा पोलिस अधिक्षक	सदस्य
४. महाऊर्जाकडील अधिकारी	सदस्य-सचिव
५. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/ जिल्हा परिषद बांधकाम विभाग	सदस्य
६. अधिक्षक अभियंता, महावितरण	सदस्य
७. अधिक्षक, भूमी अभिलेख	सदस्य
८. जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी	सदस्य
९. सह जिल्हा निबंधक वर्ग-१	सदस्य
१०. संबंधित उप वनसंरक्षक	सदस्य
११. संबंधित पवन ऊर्जा प्रकल्प विकासक/ प्रकल्प धारक यांचे प्राधिकृत प्रतिनिधी	सदस्य
१२. प्रकल्पांतर्गत संबंधित शेतकऱ्यांचे दोन प्रतिनिधी	सदस्य
१३. निवासी उप जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशित केलेला उप जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी याशिवाय, समितीचे अध्यक्ष यांना आवश्यक वाटेल असे अन्य निमंत्रित.	निमंत्रक व समन्वयक

समितीची कार्यक्षेत्रे:-

- १ पवन ऊर्जा प्रकल्पांशी निगडित असलेल्या जमिनीच्या व्यवहारांबाबत कायदेशीर बाबी व अनियमितता तपासणे.
- २ पवन ऊर्जा प्रकल्पांशी निगडित असलेल्या जमीन व्यवहारांमध्ये योग्य व व्यावहारिक मोबदला मिळत असल्याबाबत खात्री करणे.

- ३ पवन ऊर्जा प्रकल्पांबाबत समितीकडे आलेल्या तक्रारींची चौकशी करुन त्यावर योग्य ती कार्यवाही करणे.
 - ४ जिल्ह्यातील पवन ऊर्जा प्रकल्पांच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे.
- (२) उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील “पवन ऊर्जा प्रकल्प - उपविभागीय समन्वय समिती” ची रचना पुढीलप्रमाणे राहिल:-

“पवन ऊर्जा प्रकल्प-उप विभागीय स्तरीय समन्वय समिती”

१. उप विभागीय अधिकारी	अध्यक्ष
२. मुख्यालय तहसिलदार	समन्वयक तथा सदस्य सचिव
३. उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग/ जिल्हा परिषद बांधकाम विभाग	सदस्य
४. उप कार्यकारी अभियंता, महावितरण	सदस्य
५. तालुका निरीक्षक भूमी अभिलेख	सदस्य
६. तालुका कृषि अधिकारी	सदस्य
७. संबंधित सहायक वन संरक्षक	सदस्य
८. संबंधित पवन ऊर्जा प्रकल्प विकासक/ प्रकल्प धारक यांचे प्राधिकृत प्रतिनिधी	सदस्य
९. पोलिस निरीक्षक/सहायक पोलिस निरीक्षक	सदस्य
१०. संबंधित गावांचे सरपंच/प्रतिनिधी	सदस्य

याशिवाय, समितीचे अध्यक्ष यांना आवश्यक वाटेल असे अन्य निमंत्रित.

समितीची कार्यकक्षा:-

- १ पवन ऊर्जा प्रकल्पांतर्गत जमीन मालक/शेतकरी आणि संबंधित प्रकल्प विकासक/प्रकल्पधारक कंपनी यांच्यामधील जमिनीसंदर्भातील प्रश्न व तक्रारी यांची चौकशी करुन त्यावर उपाय योजना करणे.
- २ पवन ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित जमीन मालक/शेतकरी, स्थानिक ग्रामस्थ व प्रकल्प विकासक/प्रकल्प धारक यांच्यामध्ये समन्वय ठेवणे.

- ३ प्रकल्प उभारणीसाठी व प्रकल्प कार्यरत राहण्यासाठी स्थानिक स्तरावरील सर्व प्रकारचे सहाय्य करणे.
 - ४ पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीस सहाय्य करणे.
२. सदर शासन निर्णय, महसूल व वन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.४०७/ज-१(अ), दिनांक १९.३.२०१३ व क्र.१४/फ-१०, दिनांक १६.४.२०१३ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३१०२११७०९११७३१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मी.भा.निकम)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. सर्व विभागीय आयुक्त.
२. सर्व जिल्हाधिकारी.
३. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
४. सर्व पोलिस आयुक्त/अधिक्षक.
५. सर्व अधिक्षक अभियंता, महावितरण.
६. सर्व अधिक्षक, भूमि अभिलेख.
७. सर्व जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी.
८. सर्व सह जिल्हा निबंधक.

९. सर्व उप विभागीय अधिकारी (संबंधित जिल्हाधिकारी यांचेमार्फत)
१०. सर्व तहसिलदार (संबंधित जिल्हाधिकारी यांचेमार्फत)
११. सर्व वनसंरक्षक/उप वनसंरक्षक.
१२. अध्यक्ष, पवन ऊर्जा संघटना, मुंबई.
१३. महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मुंबई यांजकडे जाहीर प्रसिद्धीकरीता अग्रेषित.

प्रत:-

१. अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. अपर मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
३. प्रधान सचिव (कृषि), कृषि विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. प्रधान सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. प्रधान सचिव (वने), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. सचिव, बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. महासंचालक, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, पुणे.
९. सर्व सन्माननीय विधानसभा सदस्य/विधानपरिषद सदस्य, विधानभवन, मुंबई.
१०. सर्व मंत्रालयीन विभाग.
११. निवड नस्ती/ऊर्जा-७, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.